

डॉ. बापूजी साळुंखे शैक्षणिक कार्यातून समाज घडविणारे महामानव

डॉ. श्रीपाल सबनीस, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 101 वी जयंती साजरी

कोल्हापूर दि. 9 : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक विचारात मानवी समाजाचा उध्दार करण्याची भूमिका होती. त्यांच्या कृतीशील विचारात संत, महंत, विचारवंतांची सुसंगती होती. शिक्षणाचे पावित्र्य व सुसंस्काराची जडणघडण जपणाऱ्या त्यांच्या ज्ञानविचाराने श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेची उभारणी केली. डॉ. बापूजी साळुंखे हे शैक्षणिक कार्यातून सामाजिक बांधिलकी जोपासणारे महामानव होते. असे विचार मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. ते शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या 101 व्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुखपाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष मा प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.

डॉ श्रीपाल सबनीस आपल्या भाषणात पुढे म्हणाले, ज्ञान हे माणूस जोडण्यासाठी असले पाहिजे. ज्ञानाची पेरणी समाजाची जडणघडण करण्यासाठी असली पाहिजे. डॉ.बापूजी साळुंखे यांनी आपल्या कृतीशील कार्यातून ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारावर आधारित समाजाची जडणघडण केली. विवेकानंदांचे तत्त्वचिंतन, महात्मा गांधींची सत्त्विष्ठता व अहिंसा , महात्मा फुले, राजर्षी छ. शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची बहुजन विचारवादी धारा त्यांच्या शिक्षणव्यवस्थेत होती. संताचे संतत्त्व ,अध्यात्म आणि ज्ञानावर अपार श्रद्धा ठेवून मूल्यशिक्षणावर आधारित त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षणविचाराचे सूत्रसार त्यांनी निर्माण केलेल्या प्रार्थनेतून दिसून येते. सत्यावरचा विश्वास जागृत ठेवायचा असेल तर शिक्षकातील गुरुदेव जागरूक असला पाहिजे. असे बापूजींना वाटत होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी उभी केलेली ज्ञानसंस्था बहुजन समाजातील गोरगरीबांच्या मुलाना ज्ञान देणारी एक आदर्शवत संस्था आहे. विश्वात्मक बंधूभावाची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी शिक्षक हा विद्यार्थीभिमुख व मूल्याधिष्ठित शिक्षण देणारा असला पाहिजे. बापूजींनी त्यांच्या शैक्षणिक विचारांची पालखी घेऊन जाणाऱ्या कृतीशील गुरुदेव कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली व ही शिक्षणव्यवस्था अबाधित ठेवली.

सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांनी व संस्था पदाधिकारी यांनी शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे व संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा महेश हिरेमठ संस्थेची प्रार्थना व भक्तीगीते सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व स्वागत संस्था सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी केले. यावेळी डॉ. मच्छिंद्र नांगरे यांच्या डॉ. बापूजी साळुंखे आणि मराठवाडा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांच्या परिवाराने बापूजींची भव्य प्रतिमा संस्थेला भेट दिली.

यावेळी मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य शिरीष चिटणीस, सौ. सबनीस तसेच संस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव कांबळे, सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ युवराज भोसले, प्राचार्य डॉ एस वाय होनगेकर, प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील, प्राचार्य डॉ अशोक करांडे, संस्थेचे उपाध्यक्ष मा. संपतराव जेधे, डॉ शरदचंद्र साळुंखे, संस्थेचे आजी माजी पदाधिकारी, आजीव सेवक, संस्थेचे हितचिंतक तसेच विभागीय शाखा प्रमुख, सर्व शाखांचे प्राचार्य, गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या सचिव मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा एम ए पीरजादे यांनी मानले.